

भाग - १ समुदाय आधारित संस्थेची प्राथमिक माहिती

१.१ संस्थेची सर्वसाधारण माहिती :-

१	समुदाय आधारित संस्थेचे नांव	विदर्भ बळीराजा प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, साकोली
२	पत्ता	C/O ईश्वरदास लंजे, हाऊस नं. ४६३, वार्ड नं. ९, तलाव वार्ड साकोली, जि. भंडारा पिन कोड ४४१८०२
३	जबाबदार व्यक्तीचा तपशिल	व्यक्तीचे नांव : पवन ईश्वरदास लंजे पदनाम : सचिव, (संचालक) मोबाईल क्रमांक : ८३२९९०६६९६ ई-मेल : pawanlanje@gmail.com

१.२ संस्थेच्या नोंदणीबाबत :-

१	संस्थेचा प्रकार	१. शेतकरी उत्पादक कंपनी
२	संस्थेची नोंदणी झाली आहे का?	होय
२.१	होय असल्यास, कोणत्या कायदया अंतर्गत	कंपनी कायदा २०१३ (१८ of २०१३)
२.२	संस्थेचे नोंदणी वर्ष व क्रमांक	नोंदणी क्रमांक : U0111MH2019PTC326236 नोंदणी वर्ष : 2019
३	संस्थेचा पॅन नंबर	AAGCV9631F
४	उदयोग आधार क्रमांक	MH-06-0007381
५	संस्थेचे नोंदणीकृत भांडवल (रु. लाखात)	१०,००,०००/- (दहा लाख रु.)
६	संस्थेचे जमा केलेले भांडवल (रु. लाखात)	५,००,०००/- (पाच लाख रु.)

१.३ संचालक मंडळाच्या सदस्यांचा तपशिल :-

क्र.	सदस्याचे नांव	महिला / पुरुष	सामाजिक वर्गवारी	पद	जमीन धारणा (हे.)	शिक्षण	पॅनक्रमांक	आधार क्रमांक	संपर्क क्रमांक
१	पवन ई. लंजे	पुरुष	ओबिसी	सचिव, व्यवस्थापक	२	पदवीधर	ANYPL7 276J	40105 08788 30	83299 06696
२	विलास ते. हातझाडे	पुरुष	ओबिसी	संचालक	१	आटीआय बारावी	BBMPH 3791P	74134 61677 99	95953 95870
३	भोजराम बा. लंजे	पुरुष	ओबिसी	उपाध्यक्ष	३	पदवीधर	AAOPL9 126G	67162 54980 39	94217 13991

४	अमोल श्री. मुंगमोडे	पुरुष	ओबिसी	अध्यक्ष	६	पदवीधर	ALBPM 7605H	48956 33948 39	94228 30943
५	सरिता सी. गोबाडे	महिला	ओबिसी	संचालक	१	पदवीधर	CPUPG 0010B	77639 21519 44	97656 18102

१.४ संचालक मंडळातील सदस्यांनी यापूर्वी व्यवसाय चालविण्याच्या अनुषंगाने प्रशिक्षणे घेतलेली असल्यास त्याचा तपशिल :-

क्र.	प्रशिक्षणाचे नाव	कालावधी (दिवस)	आयोजक संस्था	प्रमुख विषय	संचालक मंडळातील सहभागी झालेल्या सदस्यांची नावे
१	धानावर आधारित व्यवसाय	२ दिवस	विज्ञान केंद्र साकोली	पोहा, मुरमुरा व इतर धानावर आधारित व्यवसाय	पवन लंजे, ज्ञानेश्वर कापगते
२					

१.५ समुदाय आधारित संस्थेच्या सदस्यांचा/भागधारकांचा तपशिल (संख्या) :-

एकूण सदस्य	महिला	पुरुष	इतर मागासवर्गी जाती/इतर	अनुसुचित जाती/जमाती (SC,ST, NT,SBC)	अत्यल्प/सीमांत भु-धारक (०.१ हे.)	अल्प/लहान भु-धारक (१-२ हे.)	मध्यम भु- धारक (२-५ हे.)	मोठे शेतकरी (५ हे. पेक्षा जास्त)	भोडेतत्व वावर शेतीकरणारे सदस्य	भुमीहीन	संचालक मंडळ(एकूण १० सदस्य)	
											स्त्री	पुरुष
560 (५६०)	१४९	४११	४४०	१२०	४५८	३३	१७	१६	०९	२५	२	८
१००%	२७%	८३%	७८.५०%	२१.५०%	८२%	६%	३%	३%	१.५%	४.५%	२०%	८०%

१.९ संस्थेचे सदयस्थितील व्यवसाय, उपक्रम व सहभागी शेतकरी (मागील आर्थिक वर्ष २०२० ते २१)

क्र.	व्यवसाय/उपक्रम	सहभागी शेतकऱ्यांची संख्या	
		संस्थेचे सभासद	बिगर सभासद
अ	शेतमालाचे एकत्रीकरण करून विक्री करणे		
१	काळा तांदूळ व लाल तांदूळ	६०	१५
२	धान विक्री	१००	२०
ब	शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया (धान्य स्वच्छता व प्रतवारी)		
क	खत बी-बियाणे इतर निविष्ठा विक्री		
१	बियाणे	६०	१५
२	खते	६०	२०
ड	बिजोत्पादन	- -	- -
१		- -	- -
२		- -	- -
इ	अन्य (उदा. प्रक्रिया, थेट विक्री, औजार बँक इ.)		
१		- -	- -
२			

१.१० संस्थेची मागील तीन वर्षांची उलाढाल :-

तपशिल	वर्ष २०१८ ते २०१९	वर्ष २०१९ ते २०२०	वर्ष २०२० ते २०२१
वार्षिक उलाढाल (रु लाखात)	४,०३,०००/-	८,३९,१८०/-	४९,८३,०२५/-



**भाग २ उप-प्रकल्पासाठी निवडलेली पिके,
विक्रीसाठी उपलब्ध शेतमाल व त्यांची मुल्यसाखळी**

२.१ उप-प्रकल्पासाठी निवडलेली प्रमुख पिके व त्यांच्या विक्रीचा तपशिल (गत तीन वर्षांची सरासरी) :-

अ.क्र.	पिकाचे नाव	संस्थेतील शेतकऱ्यांचे पिकाखालील क्षेत्र (हे.)	सरासरी उत्पादकता (टन प्रति हेक्टर)	एकूण उत्पादन (टन)	घरगुती वापर बियाणे इ. वगळून विक्रीसाठी उपलब्ध होणारा शेतमाल (टन)	संस्थेमार्फत एकत्रीकरण करून विकण्यात आलेला शेतमाल (टन)	संस्थेमार्फत एकत्रीकरण शिवाय अन्य बाजारात सभासदांनी वैयक्तिक पातळीवर विक्री केलेला शेतमाल (टन)
१	धान/भात	४५०	२.८	१२६०	३६०	१५०	७५०

२.१.१ संस्थेने एकत्रीकरण करून विक्री केलेल्या शेतमालाचा तपशिल :- (गत तीन वर्षांची सरासरी)

क्र.	विक्री व्यवस्था	शेतमाल (मेट्रिक टन)
1	प्रक्रिया उद्योजक	- - -
2	निर्यातदार	- - -
3	संघटीत किरकोळ विक्रेत्याची साखळी (Organised Retail Chain)	- - -
4	अन्य थेट विक्री परवाना धारक (DML)	५०
5	इतर (आधारभूत खरेदी विक्री)	११०

२.२. प्रमुख पिकांच्या मूल्यसाखळीचा तपशिल :-(मूल्यसाखळी म्हणजे शेतमालाच्या उत्पादनापासून त्याच्या उपभोगापर्यंत सर्व कार्याची व ते कार्य करणाऱ्या सर्व घटकांची साखळी होय. या साखळीमुळे उत्पादित शेतमालाची मालकी एका घटकापासून दुसऱ्या घटकापर्यंत जाते आणि या प्रक्रियेत शेतमालाच्या किमतीत वाढ (मूल्यवृद्धी) होत जाते.)

२.२.१ प्रकल्प क्षेत्रातील निवडलेल्या पिकाची सद्यस्थितीतील अधिकतम शेतमाल विक्री होणारी मूल्यसाखळी व त्यातून किती टक्के विक्रीसाठी उपलब्ध (Marketable surplus) शेतमाल विकला जातो?



२.२.२ निवडलेल्या पिकांच्या सद्यस्थितीतील मूल्यसाखळीतील अडचणी :-

१. रासायनिक खते, किटकनाशके, बि-बियाणे खुप महाग आहेत.
२. तांत्रिक शेती करण्याकरिता शेतकऱ्यांना योग्य माहिती नाही.
३. शेतीसुविधा केंद्र उपलब्ध नाहीत.
४. उत्तम कृषि पध्दतीचा वापर होत नाही.

२.२.३ सद्यस्थितीतील मूल्यसाखळीमधील अडचणी निवारण्यासाठी उपाययोजना :-

१. रासायनिक खते, किटकनाशके, बि-बियाणे कमी भावात मिळण्यासाठी कंपनीच्या नावे कृषि केंद्र उभारण्याचे ठरले आहे.
२. तांत्रिक शेती करण्याकरिता शेतकऱ्यांना कृषि विभागामार्फत व वेगवेगळ्या ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे माहिती देणे सुरू आहे.
३. कंपनीच्या नावे शेतकरी सुविधा केंद्र व कृषि केंद्र उभारण्याचे ठरले आहे.
४. कृषि विज्ञान केंद्र, कृषि विभाग, शेतीशाळा व ऑनलाईन शेती प्रशिक्षण या सर्वांमार्फत उत्तम शेती पध्दतींचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना माहिती पुरविणे सुरू आहे.

२.३ संस्थेने कृषी उत्पादनाच्या विक्रीसाठी पर्यायी खरेदीदार / बाजारांचे सर्वेक्षण केले आहे का? होय / नाही

२.३.१ होय असल्यास त्याचा तपशिल :- होय १) भारत अँड तुलसी ट्रेडर्स

२) माऊली अभि.सर्व.सह.संस्था मर्या. वलमाझरी

३) चौरास फॉर्मर प्रो.कंपनी लि., आसगांव

भाग ३. प्रस्तावित उप-प्रकल्प आराखडा

१. प्रस्तावित उप-प्रकल्पाचे नाव - धान पिकावर आधारीत प्रक्रिया (राईस मिल) क्लीनींग-ग्रेडींग व गोडावुन बांधकाम उपप्रकल्प
२. उप-प्रकल्पाचा प्रकार - उत्पादक भागीदारी उपप्रकल्प
३. प्रस्तावित उप-प्रकल्पाचे उद्देश:-
 - * उच्च गुणवत्तेचा वेगवेगळ्या धानाच्या व तांदुळाच्या वाणाचे उत्पादन घेणे. (उदा. साधारण धान, सुगंधीत धान, सेंद्रिय धान, ठोकळ व बारीक धान,)
 - * प्रथिनेयुक्त धान व तांदुळाच्या वाणाचे उत्पादक करणे. (उदा. काळा धान(BLACK RICE), लाल-तपकिरी धान (RED-BROWN RICE),
 - * वेगवेगळ्या धानाच्या व तांदुळाच्या आणि कडधान्य वाणांचे कमी भावात क्लिनींग-ग्रेडींग करणे.
 - * रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय व जैविक खतांद्वारे उत्पादन घेणे व प्रक्रिया करणे.
 - * भागधारकांच्या व शेतकऱ्यांच्या मालासाठी साठवणूक व विक्रीची उपाययोजना करणे.
 - * उच्चतंत्रज्ञानाचा वापर करून उत्कृष्ट दर्जाचा धान व तांदूळ उत्पादन करून बाहेर देशातील बाजारपेठेत निर्यात करणे. व देशातील मोठमोठ्या ऑनलाईन-ऑफलाईन बाजार, मॉल व सुपर मार्केट मध्ये पाठविणे.
 - * उच्च दर्जाचे बियाणे भागधारकांना व शेतकऱ्यांना कमी भावात उपलब्ध करून देणे.
 - * भागधारकांना वेगवेगळ्या पध्दतीने नफा मिळवून देवून २०२० ते २०२५ पर्यंत भागधारकांच्या कुटूंबाला सक्षम बनविणे.
 - * एक गाव एक वाण अशी धान उत्पादनाची संकल्पना.
 - * प्रत्येक शेतकऱ्यांनी एकट्याने शेतमालाची विक्री न करता गटाद्वारे विक्री करणेकरिता प्रयत्न
 - * शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचे जाळे निर्माण करणे.
 - * उच्च गुणवत्तेचा तांदूळ निर्माण करण्याचा प्रयत्न.
 - * बाजारपेठेत उच्च गुणवत्तेचा तांदूळ अशी भंडारा जिल्हयाची ओळख निर्माण करणे.
 - * शेतकऱ्यांना स्वतः- शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य बनवून बाजार व्यवस्थापन शिकविण्याचा प्रयत्न
 - * भातावर प्रक्रिया करणे व करार शेतीला प्रोत्साहन.
 - * रसायन अवशेष मुक्त तांदुळाची निर्मिती व विक्री साखळी निर्माण करणे.

शेतमाल काढणी पश्चात पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक करणे. पिकनिहाय बाजारपेठेचे सर्वेक्षण व विशलेषण चे महत्व शेतकऱ्यांच्या अंगवळवी रूजविणे.

४. उपप्रकल्पाचे स्थान - (गाव, तालुका, जिल्हा, तालुका व जिल्हा मुख्यालयापासून चे अंतर, जिल्हा/राज्य/राष्ट्रीय महा मार्ग असल्यास त्याचा तपशील)

गाव खैरलांजी, तालुका-साकोली, जि.भंडारा, व जिल्हा मुख्यालयापासून ४० किलोमीटर, नॅशनल हायवे-६ पासून १.५ किलो मीटर पर्यंत अंतरावर व साकोली-तुमसर रोडवर उपलब्ध

५. उपप्रकल्प किती गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. :- 10

६. प्रस्तावित उप-प्रकल्प उभारणीसाठी सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांची माहिती

क्र.	तपशील	विवरण
१	उप - प्रकल्पाचे स्थान	1. गाव : खैरलांजी 2. ग्रामपंचायत : खैरलांजी 3. तालुका : साकोली 4. जिल्हा : भंडारा 5. राज्य : महाराष्ट्र
२	गावाचे अक्षांश रेखांश	अक्षांश ----- रेखांश -----
३	प्रस्तावित उप-प्रकल्पास किती जमीन आवश्यक आहे.	०.८५ एकर
४	निवडलेली जागा संस्थेच्या मालकीची आहे का?	नाही. (भाडेकरार 29 वर्षासाठी) होय असल्यास सर्वे/गट क्र. 127/2 (खैरलांजी, साकोली) अक्षांश ----- रेखांश -----

५	अ)जागा भाडे कराराने घेणार असल्यास जागा निश्चिती केली आहे का? होय असल्यास तपशील ब)जागा मालकाचा प्रवर्ग क)जागेवर अतिक्रमण आहे का?	होय सर्वे/गट क्र. 127/2 भाडे कराराचा कालावधी 29 वर्षासाठी अक्षांश -----रेखांश ----- सर्वसाधारण / इमाव/भ.जा/अ.जा./अ.ज. नाही. (तलाठी अधिकाऱ्याचे प्रमाण पत्र जोडले आहे.)
	प्रस्तावित जागेचा सध्या होत असलेला वापर.	पिकाखाली
६	उप प्रकल्पासाठीची जागा संस्थेच्या मालकीची/भाडे कराराने निश्चित झाली असल्यास	
६.१	विद्युत पुरवठा उपलब्ध आहे का? होय असल्यास तपशील	होय वीज जोडणी कोणाच्या नावे आहे श्री. इसरपास बाबुराव लंजे वीज जोडणीचा प्रकार: श्री फेज किती क्षमतेचा आहे - 150KV
६.२	प्रस्तावित उपप्रकल्पास पाणी पुरवठ्याची आवश्यकता आहे का? होय असल्यास उपलब्धतेचा तपशील	होय काय सुविधा आहे बोरवेल किती महिने पाणी उपलब्ध असते वर्षभर १२ महिने
६.३	प्रस्तावित प्रकल्पासाठी निवडलेल्या जागेसाठी दळणवळणाची सुविधा उपलब्ध आहे का?	होय


७. निवडलेल्या शेतमालाचा पुढील ५ वर्षातील एकत्रीकरण करण्यासाठीचे संस्थेचे नियोजन

- आमच्या कंपनीतर्फे पुढील ५ वर्षात प्रत्येक भागधारकाला सक्षम बनवायचे आहे. एकत्रीकरण करण्यासाठी भागधारकांना पुढील ५ वर्षात खालील गोष्टी उपलब्ध करू.
- भागधारकांना उत्तम वाणाचे धान बीज (ब्लॅक राईस, रेड राईस आणि मध्यम व बारीक) त्यांना ते प्रोड्यूस करायला लावून, त्यांना त्याचा योग्य भाव मिळवून देवू.
- त्यासाठी त्यांना विज्ञान केंद्र व वेगवेगळ्या कृषि विभागाच्या योजनांची मदत करवू.

४. शेतात तयार झालेले माल शेतकऱ्यांकडून खरेदी करून त्यांना योग्य भाव मिळवून देवू.
५. उत्पादन क्षमता वाढवून देण्यासाठी प्रयत्न करू.
६. त्यांचा माल साठवणूकची व्यवस्था करू.
७. त्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देवून व हवामान अनुकूल पद्धतीची माहिती देवून शेती करायला मदत करू.
८. माल वाहतुक करण्यासाठी आणि विक्रीसाठी सोयी उपलब्ध करू.

क्र.	शेतमालाचे नाव	वार्षिक शेतमाल खरेदीची Quantity (मे.टन)									
		२०२१ते २२		२०२२ते २३		२०२३ते २४		२०२४ते २५		२०२५ते २६	
		उत्पादन (मे.टन)	टक्के	उत्पादन (मे.टन)	टक्के	उत्पादन (मे.टन)	टक्के	उत्पादन (मे.टन)	टक्के	उत्पादन (मे.टन)	टक्के
१	धान/भात (ब्लॅक राईज)	३०	२०%	५०	३५%	७०	५०%	१००	७५%	१५०	१००%
२	धान/भात (रेड राईज)	४५	२०%	७०	३०%	१००	५०%	१५०	७५%	१८०-२००	१००%
३	धान/भात बारीक/मध्यम राईज	१००	२०%	१५०	३०%	२००	५०%	३००	७५%	४००	१००%

८. निवडलेल्या पिकाची प्रस्तावित पीकनिहाय मूल्यसाखळी :-



९. मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी निवडलेल्या खरेदीदाराचा तपशिल

९.१ करार (MoU) केलेल्या खरेदीदार संस्थेचा तपशिल

क्र.	तपशिल	विवरण
1	खरेदीदार संस्थेचे नाव	भारत अँड तुलसी ट्रेडर्स
2	पत्ता व संपर्क क्रमांक	मु.पो. वलमाझरी ता.साकोली, जि. भंडारा
3	खरेदीदाराच्या जबाबदार व्यक्तीचे नाव, पद, संपर्क क्रमांक व ई-मेल	ताराचंद नत्थुजी गहाणे, मालक मो.नं. 9764502846
4	खरेदीदार संस्थेचा प्रकार	१. प्रक्रिया उद्योजक २. निर्यातदार ३. नोंदणीकृत खरेदीदार ✓ ४. किरकोळ विक्री करणाऱ्या संस्था /कंपन्या (मॉल) उदा. डी-मार्ट, रीलायन्स ई. ५. इतर -----
5	खरेदीदार नोंदणीकृत आहे का?	होय होय असल्यास;कोणत्या कायद्यांतर्गत : महाराष्ट्र आस्थापना-२०१८ (नियम ९)
5.1	नोंदणी/परवाना क्रमांक	१११५५३६२२१०३
6	पॅन नंबर	BPBPG7157K
7	खरेदीदार संस्थेस असलेल्या शेतमालाची वार्षिक सरासरी गरज	250-500 मे. टन
8	खरेदीदार संस्थेचे समुदाय आधारित संस्थेकडून शेतमाल खरेदी करण्याचे नियोजन (वर्ष २०२२ ते २३)	<ul style="list-style-type: none"> • खरेदीदारा प्रमाणे बिज लागवड करणे व उत्पादन घेणे. • खरेदी कराराप्रमाणे पेमेंट घेणे. • खरेदी कराराप्रमाणे निकष व नियोजन करणे. • प्रथम कंपनीच्या गोडावुन मध्ये माल साठवणूक करू.
9	वार्षिक उलाढाल रक्कम रूपये लाख(मागील तीन वर्षातील)	2018 ते 19 140 लक्ष
		2019 ते 20 160 लक्ष
		2020 ते 21 165 लक्ष

१.२ खरेदी करावयाच्या शेतमालाची गुणवत्ता निकष

(खरेदीदाराच्या मागणीनुसार गुणवत्तेचे सर्व निकष सविस्तर लिहावे. खरेदीच्या इतर अटी व शर्ती जसे की, शेतमाल खरेदीदाराच्या कंपनी स्थळी पोहच करावयाचा की शेतबांधावर खरेदी करण्यात येणार आहे, पॅकेजिंग मटेरिअल, खरेदीदार पुरविणार आहे का? क्रेट/गोण्याची उपलब्धता इ. बाबी विस्ताराने नमुद कराव्यात.)

अ.क्र.	शेतमालाचे नाव	शेतमाल खरेदीचे निकष	शेतमाल हस्तांतरणाच्या अटी/शर्ती
1	धान व तांदुळ	२५००/- प्रति /१०० किलो(धान)	शेतमाल खरेदी करारानुसार घेण्यात येईल.
2	(ब्लॅक राईस/रेड राईस/मध्यम व बारीक धान/ तांदुळ)	६०/- प्रति/किलो (तांदुळ) ५०/- प्रति/किलो (तांदुळ) (अ ग्रेड व ब ग्रेड माल)	कंपनीच्या गोडावुन मधुन माल खरेदी करण्यात येईल कंपनीला पेमेंट देण्यात येईल व पॅकींग बॅग व गोण्या खरेदीदार देईन.

१.३ खरेदी करावयाच्या शेतमालाच्या दर निश्चितीची पध्दत

(समुदाय आधारीत संस्था व खरेदीदार यांनी MoU नुसार केलेल्या दर निश्चितीची पध्दत नमुद करावी. दर निश्चितीमध्ये स्पष्टता असावी.)

१. धान अ व ब ग्रेड मध्ये असावा
२. तांदुळ जास्त तुकड्यांचा नसावा व पॉलिश मध्यम असावे व 'अ' व 'ब' ग्रेड मध्ये असावा आणि सुखलेला धान असावा व धानात कचरा नसावा.
३. धानाच्या 'अ' व 'ब' ग्रेड चे रेट २४००/- ते २५००/- प्रति/१०० किलो असणार. तसेच तांदुळाचे ६०/- ते ५०/- प्रति किलो असणार.

निवडलेल्यापिकाची मूल्यसाखळी विकसित करण्यासाठी संस्था व खरेदीदाराकडील जबाबदारीचा तपशील

संस्थेची जबाबदारी	खरेदीदाराची जबाबदारी
<p>१. माल चांगल्या गुणवत्तेचा उत्पादन घेणे, बियाने योग्य देणे.</p> <p>२. साठवणुकीची व गोण्यांची व्यवस्था करणे.</p> <p>३. मालाची योग्य पद्धतीने मिलिंग व क्लीनींग-ग्रेडींग करणे.</p> <p>४. भागधारकांना वेळेवर पेमेंट करणे.</p> <p>५. शेतक-यांकडून मालाची उचल लवकर करावी.</p>	<p>१. योग्य वेळी साठवणुकीसाठी गोण्यांची व्यवस्था करणे.</p> <p>२. ट्रान्सपोर्टेशनसाठी माल वाहकाची व्यवस्था करणे.</p> <p>३. वेळेवर पेमेंट देणे (१५-२० दिवसांत)</p> <p>४. नवीन मार्केट शोधने व मालाचे व्यवस्थापन करून जास्त नफा मिळवून देणे.</p> <p>५. तांत्रिक शेती करण्यास मदत करणे व नवीन नवीन वाणांची माहिती पुरविणे.</p>

१०. प्रस्तावित व्यवसाय / उपक्रम

अ.क्र.	व्यवसाय/उपक्रम	व्यवसायाचा वर्षातील कालावधी (दिवस)	शेरा
अ	काढणी पश्चात तंत्रज्ञानाचे घटक		
१	हारवॅस्टर	वर्षातील ६० दिवस (खरीप ३० दिवस, रब्बी ३० दिवस)	धान व गहू कापणी करणे.
२	ट्रॅक्टर - ट्रॉली, मालवाहक गाडी	३६५ दिवस	शेतमाल वाहतूक करणे.
ब	दुय्यम प्रक्रियेचे घटक		
१	राईस मिल (धान प्रकिया)	३०० दिवस	तांदुळ तयार करणे.
क	गुणवत्ता पूर्ण उत्पादनासाठी		
१	क्लिनींग-ग्रेडींग	३०० दिवस	उच्च गुणवत्तेसाठी धान व तांदुळ क्लिनींग-ग्रेडींग करणे.
ड	विक्री व्यवस्थापनासाठीचे घटक		
१	भागधारकांकडून धान खरेदी विक्री करणे	३०० दिवस	खरेदीदार किंवा शासनाच्या खरेदी-विक्री केंद्राला विक्री करणे.

२	तांदुळ विक्री करणे.	३०० दिवस	खरेदीदाराला किंवा बाजारपेठेत विक्री करणे.
३	इतर		
१	शेतमाल साठवणूक करणे. (धान व तांदुळ)	३६५ दिवस	शेतमाल साठवणूक करणे.

११. सदर उप-प्रकल्पाचे वेगळेपण बनविण्यात काय आहे?

- * वेगवेगळ्या प्रथिनयुक्त धानाचे/तांदळाचे उत्पादन घेवून ते क्लीनींग-ग्रेडींग, मिलींग करून खरेदीद्वारा मोठ्या बाजारात पाठवून नफा मिळविणे व भागधारकांना लाभ मिळवून देणे
- * तांत्रिक शेती पद्धती व हवामान अनुकूल शेती पद्धतीचा अवलंब करणे,
- * शेतकऱ्यांना कमी खर्चात शेती करण्यास प्रशिक्षण देणे.
- * भागधारकांना कमी खर्चात शेतमाल साठवणूकीची व वाहतुकीची व्यवस्था करणे.

१२. समुदाय आधारीत संस्था व खरेदीदार यांनी एकत्रीतरित्या काम केल्याने होणारे फायदे नमुद करावेत :

अ.क्र.	समुदाय आधारीत संस्थेस होणारा फायदा	खरेदीदारास होणारा फायदा	सभासदांना होणारे फायदे
१	कंपनीची आर्थिक वाढ होईल.	वेळोवेळी आणि गुणवत्ता पुर्ण मालाचा पुरवठा हाईल.	शेतमालाचे योग्य दर व रक्कम लवकरात लवकर मिळेल.
२	वेळोवेळी आणि गुणवत्ता पुर्ण मालाचा पुरवठा हाईल.	खरेदीदाराची आर्थिक वाढ होईल.	मालाची साठवणूक, वाहतूक व प्रक्रिया कमी खर्चात व लवकरात लवकर होईल.
३	मालाची साठवणूक, वाहतूक व प्रक्रिया कमी खर्चात व लवकरात लवकर होईल.	मालाचे व्यवस्थापन योग्य प्रकारे होईल.	शेतीबद्दल वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल.

१३. नियोजित व्यवसाय प्रकल्पात महिलांचा सहभाग वाढ विण्यासाठी कसे प्रयत्न करण्यात येतील?

१. शेतकरी महिलांना प्रशिक्षण देणे.
२. गृह उदयोग करण्यासाठी कृषि विभागाची मदत घेणे
३. शेतात १२ महिने कमी खर्चात व कमी पाण्याच्या सोयीमध्ये पिके कसे घ्यायचे याचे प्रशिक्षण देणे.
४. त्यांना प्रकल्पातील धानाची लागवड करायला लावणे
५. महिला शेतकऱ्यांना जास्त लाभ मिळेल यासाठी कृषि योजनांमध्ये त्यांना अर्ज भरून देणे व लाभ मिळवून देणे.
६. त्यांना वेगवेगळ्या शेती शाळा व कृषि प्रशिक्षणांमध्ये नेणे.

१४) प्रकल्प आराखडा :-

मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामिण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) अंतर्गत

स्मार्ट प्रकल्प प्रस्तावित बाबनिहाय आराखडा

प्रकल्पाचे नांव : राईस मिल, किलनींग-ग्रेडींग व गोडावून बांधकाम

विदर्भ बडीराज प्रोड्यूसर कंपनी लि. साकोली ता.साकोली, जि.भंडारा (पवन लंजे मो.नं. 8329906696)

अ.क्र.	प्रस्तावित बाबी/घटक	भौतिक संख्या	त्यासाठी येणारा एकुण खर्च	स्मार्ट योजने अंतर्गत आवश्यक निधी			
				स्मार्ट योजने अंतर्गत 60 टक्के अनुदान	बँक कर्ज (21.53 टक्के)	गटाची किंवा कंपनीची रक्कम (स्वहिस्सा 20 ते 78.47 टक्के)	एकुण खर्च (100 टक्के)
1	2	3	4	5	6	7	8
1	प्रकल्पासाठी लागणारे कागदपत्रे, भाडेपत्र व प्रशिक्षण		290000	0	62437	227563	290000
2	ऑफिस बांधकाम अहवाल	1	950000	570000	204535	175465	950000
3	कामगार व मजुर रूम बांधकाम अहवाल	1	930000	558000	200229	171771	930000
4	राईस मिल शेड बांधकाम अहवाल	1	6900000	4140000	1485570	1274430	6900000
5	भिंत (वॉल) बांधकाम अहवाल	1	2475000	1485000	532867.5	457132.5	2475000
6	गोडावून बांधकाम अहवाल	1	9657000	5794200	2079152.1	1783647.9	9657000
7	राईस मिल मशानरी खरेदी खर्च	1	5719770	3431862	1231466.481	1056441.519	5719770
8	किलनींग व ग्रेडींग मशानरी खरेदी खर्च	1	1974000	1184400	425002.2	364597.8	1974000
9	धर्मकांटा (वजन काटा) खरेदी खर्च	1	1155000	693000	248671.5	213328.5	1155000
10	हार्व्हेस्टर खरेदी खर्च	1	2600000	1560000	559780	480220	2600000

11	कंप्यूटर व सि.सि.टि.वी. खरेदी खर्च	1	160175	0	34485.6775	125689.3225	160175
12	वाहन खरेदी खर्च	1	974000	584400	209702.2	179897.8	974000
13	फर्निचर खरेदी खर्च	1	153175	0	32978.5775	120196.4225	153175
14	इन्वटर व बॅटरी	1	51570	0	11103.021	40466.979	51570
15	ट्रान्सफार्मर व एमएसईबी लाईन खर्च	1	830710	0	178851.863	651858.137	830710
16	पाईपलाईन व मोटर खर्च	1	214600	0	46203.38	168396.62	214600
17	प्रकल्प अंमलबजावणी करिता कर्मचारी व तांत्रिक मनुष्यबळ	1	90000	0	19377	70623	90000
	एकूण खर्च		35125000	20000000	7562412.5	7561725.5	35125000




दिनांक : 28/01/2022

भाग - ४ उपप्रकल्पाच्या अंमलबजावणीचे नियोजन

४. अंमलबजावणी टप्प्यातील महत्वाची कामे व त्याचे वेळापत्रक.

क्र.	महत्वाची कामे	वर्ष १ (तिमाही)			वर्ष २ (तिमाही)			वर्ष ३ (तिमाही)					
		१	२	३	४	१	२	३	४	१	२	३	४
अ	बांधकाम												
१	कामगार रुम बांधकाम	✓	✓										
२	राईस मिल शेड बांधकाम व इलेक्ट्रीक लाईन	✓	✓	✓	✓								
३	गोडावन बांधकाम व पाइपलाईन व इतर इलेक्ट्रीक लाईन			✓	✓								
४	ऑफिस बांधकाम व फर्निचर												
५	भित्त बांधकाम (वॉल)	✓	✓	✓	✓								
ब	मशिनरी खरेदी व उभारणी												
१	राईसमिल मशिनरी खरेदी व उभारणी									✓			
२	क्लिंनिंग ग्रेडींग मशिनरी खरेदी व उभारणी									✓			
३	धरमकांटा (वजनकांटा) खरेदी व उभारणी									✓			
४	हॉर्वेस्टर खरेदी			✓									
५	वाहन खरेदी			✓									
६	कॉम्प्युटर व सि.सि.टिव्ही खरेदी									✓			
क.	क्षमता बांधणी व प्रशिक्षण												
१	राईसमिल व इतर मशिनरी बदल प्रशिक्षण									✓			
२	व्यवसायाबद्दल प्रशिक्षण									✓			
३	कर्मचारी व संचालक प्रशिक्षण									✓			
ड	व्यवसाय कार्यान्वित करणे												
१	कर्मचारी व तांत्रिक मनषयबळ निवड करणे								✓				
२	मशिनरी सुरू करणे (व्यवसाय सुरू करणे)									✓			
३	मालाची खरेदी व विक्री करणे									✓			



Section 5 Sub-project Budget and Financial Analysis

5.1 Sub project budget and means of finance

5.1.1 Budget

No.	Proposed component	Unit	Unit rate	Total unit	Total amount (Rs.)
1	Building and civil work	1	22,008,880	1	22,008,880
2	Machineries and Equipment	1	11,448,770	1	11,448,770
3	Furniture and Fixture	1	1,53,175	1	1,53,175
4	IT Infrastructure	1	1,60,175	1	1,60,175
5	Transport Vehicle (Refer Van and other)	1	9,74,000	1	9,74,000
5	(preliminary and preoperative)		3,80,000		3,80,000
Total			35,125,000		35,125,000

5.1.2 Means of finance

No	Component	Amount (Rs.)	Contribution (%)
1	Government Grant under SMART Project (Maximum Grant-2 Cr.)	2,00,00,000	60% (56.94% of project cost)
2	CBO's Own contribution	75,62,500	20% (21.53% of project cost)
3	Bank loan	75,62,500	20% (21.53% of project cost)
4	Other	0	0
5	Total	35,125,000	100%

5.2 Financial Analysis

5.2.1 Project Cost Summary:

Sr. No.	Component	Amount	*Smart Subsidy %	Smart Subsidy Amount(Rs.)
1	Land, Building & Civil Work	22,008,880	60%	1,32,05,328
2	Machineries & Equipment	11,448,770	60%	67,94,672
3	Furniture & Fixture	1,53,175	- -	- -
4	IT & IT Infrastructure	1,60,175		- -
5	Transport Vehicle (Refer van and other)	9,74,000	- -	- -
6	Preliminary and Preoperative Expenses	3,80,000	- -	- -
	Total	35,125,000		2,00,00,000

Total Project Cost

Sr. No.	Particular	Amount (Rs.)	Grant (%)	Grant Amount (Rs.)
1	Land and Building	20,912,000	60%	12,547,200
2	Machinery and Equipment	12,545,650	59%	7,452,116
3	Furniture and Fixture	153,175	0%	-
4	IT & It Infrastructure	160,175	0%	-
5	Transport vehical (Refer van and other)	974,000	0%	-
6	Preliminary Expenses	380,000	0%	-
7	Working Capital	-		
	Total	35,125,000		19,999,316
				20,000,000

Total Project Costs means the costs incurred or to be incurred by a FPC in connection with or incidental to the Construction and acquisition of assets including preoprtalve expenditure , design, construction and Working Capital

Means of Finance

Sr. No.	Particular	Bank Loan (%)	Amount (Rs.)
1	Govt. Grant under SMART Project		20,000,000
2	Bank Finance - Long Term Loan	22%	7,562,413
3	Own Contribution	21.53%	7,562,588
	Total		35,125,000

} Cost SD as per }
project cost }

This sheet provide details of how total project cost will raised

Financial Indicators

Sr. No.	Financial ratio	Estimated	Result	Permissible limit
1	Break Even Point (BEP)	18.74%	Project Viable	BEP shall be less than 60%
2	Avg. Return on Capital Employed Average (ROCE)	21.50%	Project Viable	RoCE for the project shall be more than 20%
3	Internal Rate of Return (IRR)	14.93%	Project Viable	The project internal rate of return shall be more than 12%

4	Net present value (at a discount rate of 10 per cent)	7,079,484	NPV is high and positive at a conservative project life of 7 years	With a discount rate of 10% and a span of 7 operational years, the NPV should be positive	Positive
5	Payback period	4.63	Project Viable	The Pack Back Period (Project/ Equity) shall be less than 7 years	<7 years
6	Debt Service Coverage Ratio (DSCR)	11.51	Project Viable	DSCR shall be more than 2 for better performing project.	>2

Section 6 : Assumptions

(9/13/14)

6.1 Key Assumptions

1. Basic Information of the business/facility

No.	Particulars	details
1.	Business activity/Facility	Rice Mill Processing Unit & Warehouse
2.	Area Required for establishing facility	0.84 acre
3.	Capacity of Facility	8/hr. per day
4.	No. of hours, the facility will be operational in a day	8 hr per day
5.	Capital investment for machinery and equipment's (as per quotation)	Rs. 124.23 (in lakh)
6.	Investment on civil and construction component (As per estimates):	Rs. 209.12 (in lakh) Rs. 17.90 (in lakh) Other Expenses
1	How many days, the facility will be operational in a year	365

2. Details of revenue generated through above facility

No.	Finished product	Unit	Whole price /Rs.-----per unit	Retail price /- Rs.....per Unit
1	Rice	quintal	5500 per quintal	7500 per quintal

3. Expenditure on raw material

No.	commodity	Procurement Price Rs... Per Quintal:	Remark
1	Paddy	1940 per quintal	A grade material – 2300 -2500 Rs. Per quintal

4. Expenditure on salary of management staff

No.	Designation:	No. of Staff:	Salary Rs....Per Month:	Remark
1	Manager	1	15000	
2	Accountant	1	12000	
3	Watchmen	2	8000	

2. Production assumption of various years -7 years (Crop & Rice Production in Quintals) (12 Qnl. Per Acre In Kharip & 13 Qnl. Per Acre in Rabbi/Summer)

Particulars	Y1	Y2	Y3	Y4	Y5	Y6	Y7
Crop Production (Kharip)	12198	24396	36594	48792	60990	73188	85386
Crop Production (Rabbi/Summer)	1670	3340	5010	6680	8350	10020	11690
Total In Year	13868	27736	41604	55472	69340	83208	97076
Rice Prod. (In Quintals) 62% Of Crop Production	8598	17196	25795	34393	42991	51589	60188

3. Average depreciation – machinery, building, and IT infra (Given In Section 5.2.2)

4. Interest rate on long and short term loans - ~~10.30~~ to 11 %

5. Income tax -26%

भाग ९ : संपादन आराखडा :

सीबीओ स्तरीय संपादन आराखडा (बांधकामे, वस्तु व सेवा)

संदर्भ क्र.	तपशील (बांधकामे, वस्तु व सेवा)	सद्यस्थिती नियोजित /प्रत्यक्ष / सुधारित	अंदाजित किंमत (रु. लाखात)			संपादन पद्धत	प्रकल्पाद्वारे पुनरावलोकन खरेदी (पूर्व मान्यता / खरेदीनंतर मान्यता)	निविदा उघडण्याची तारीख (अंदाजित)	प्रत्यक्षकार दिनांक	प्रत्यक्ष कराररक्कम (लाखात)	शेरा
			करार संख्या	एकक किंमत	एकूण किंमत						
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२
बांधकामे											
१	गोडावुन बांधकाम	१०८० टन	१	९६५७०००	९६५७०००	बांधकाम					
२	राईस मिल शेड		१	६९०००००	६९०००००	बांधकाम					
३	ऑफीस व लेबर रूम		२	१८८००००	१८८००००	बांधकाम					
४	भित बांधकाम		१	२४७५०००	२४७५०००	बांधकाम					
वस्तु आणि उपकरणे											
१	मशानरी व उपकरणे		३	१०२९३७७०	१०२९३७७०						
२	वाहन खरेदी		१	९७४०००	९७४०००						
३	वजन काटा		१	११५५०००	११५५०००						
४	फर्निचर		१	१५३१७५	१५३१७५						
५	कंप्युटर व सि.सि.टिच्ही		२	१६०१७५	१६०१७५						